



# उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र  
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४

No. UMC:TD:UNIT .3 : 589 : 22

Date : 15 / 2 / 2023

Token No. 41202300002680

Sr.No 24BI018077800

To,

MR. GOLDENJISINGH INDERJITSINGH AHUJA  
OPP- ROHANI SATSANG HALL, KHEMANI AZAD C.S. ROAD,  
TARUN TOWER, 2<sup>ND</sup> FLOOR, FLAT NO. 205 ,  
ULHASNAGAR- 421002.

**Sub** : Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing  
Sr. No 24/1548 of Mpl. Assessments Register.

**Ref** : Your Notice Dated: 08/02/2023

Sir,

Your name has been entered in place of **HOLDER** under **Ward No. 24** Prop.No  
**24BI018077800** as a person primarily liable to PrProperty Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- |                                                                              |          |               |
|------------------------------------------------------------------------------|----------|---------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance     | No.----- | Dt -----      |
| 2. Conveyance Deed (CD)                                                      | No.----- | Dt -----      |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar              | No.----- | Dt -----      |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance                     | No.----- | Dt -----      |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance                          | No.----- | Dt -----      |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance                      | No.----- | Dt -----      |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance                         | No.----- | Dt -----      |
| 8. Letter of Administration granted by court                                 | No.----- | Dt -----      |
| 9. Death Certificate of deceased                                             | No.----- | Dt -----      |
| 10. INDEMINTY BOND /CUM POSSESSION\ AFFIDAVIT NOTARY                         | No. 107  | Dt 04/02/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely ULHAS KHABARDAR NEWS | No.----- | Dt 05/02/2023 |
| 12. Registered Will                                                          | No.----- | Dt -----      |
| 13. Probate of will                                                          | No.----- | Dt -----      |
| 14. Heir ship Certificate issued by competent court                          | No.----- | Dt -----      |
| 15. Unregistered Instrument attested by Notary SALE DEED NOTARY              | No. 547  | Dt 07/07/2011 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes  
Ulhasnagar Municipal Corporation



## उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ३/५८९/२२  
टोकन नं. ४१२०२३००००२६८०  
दि. १३/०२/२०२३

**विषय :-** मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 24B1018077800

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 24B1018077800 अन्वये (जुना क्र. २४/१५४८) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून HOLDER नोंद असुन एकुण क्षेत्रफळ.


अर्जदार श्री. गोल्डनजीतसिंग इंदरजीतसिंग आहुजा रा. रुहानी सतसंग हॉल खेमाणी समोर, आज्ञाद सी.एस.रोड, तरुण टॉवर, २रा मजला, फ्लॅट नं. २०५, उल्हासनगर-२ यांनी दि. ०८/०२/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२ करीता
२. राजेश गोधुमल माखिजा व श्री. गोल्डनजीतसिंग इंदरजीतसिंग आहुजा यांचे दरम्यान खरेदीखत नोटरी नं. ५४७ दि. ०७/०७/२०११ ची छायांकीत प्रत.
३. इन्डिमीन्टी बॉन्ड व ताबा पावती नोटरी नं. १०७ दि. ०४/०२/२०२३
४. उल्हास खबरदार पेपर वर्तमानपत्र दि. ०५/०२/२०२३
५. प्रतिज्ञापत्र..


उपरोक्त कागदपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरिक्षक यांचे अहवाला करीता सादर.

(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 24B1018077800 करीता श्री. गोल्डनजीतसिंग इंदरजीतसिंग आहुजा अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

  
कर निरिक्षक

  
उप कर निर्धारक व संकलक

  
कर निर्धारक व संकलक

|                              |             |
|------------------------------|-------------|
| Change of Name R. V. Charges |             |
| Paid Rs.                     | 518-00      |
| Receipt No.                  | 107932/1180 |
| 1502                         | 2023        |